

Clean Science and Technology Limited

innovation at work

08.07.2022

To,

BSE Limited
Phiroze JeeJeebhoy Towers,
Dalal Street,
Fort,
Mumbai – 400 001
Scrip Code: 543318

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051 Trading Symbol: CLEAN

Dear Sir/Madam

Subject: Submission of Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, MCA Circular 2/2022 dated 5th May, 2022 (in continuation to the circulars issued earlier in this regard), please find enclosed copies of newspaper advertisement published in Financial Express and Loksatta on 8th July, 2022, regarding the following:-

- a) The 19th Annual General Meeting of the Company to be held on 8th August, 2022 through VC/OAVM;
- b) Remote e-voting/ evoting facility offered to the members for the 19th Annual General Meeting and other matters as required under MCA Circular.

The above information is also available on the website of the Company www.cleanscience.co.in

You are requested to take the same on record.

Thanking You.

For Clean Science and Technology Limited

Mahesh Kulkarni Company Secretary

Encl: As above

N.

TRAVANCORE TITANIUM PRODUCTS LIMITED (A Government of Kerala Undertaking)

Kochuveli, Thiruvananthapuram-695 021 Email: purchasettp@gmail.com, contract@ttpltd.in, rm@ttpltd.ir

FINANCIAL EXPRESS

E-TENDER NOTICE

e-tenders are invited from Experienced Contractors/ Authorized dealers/system house of the Drive unit for the work of SITC of Calciner Drive Motor & VFD Experienced Contractors in transportation of Bulk Industrial Raw Materials in TWO BID system for the following works in T.T.P.L. Tenders can be submitted only by online through the portal www.etenders.kerala.gov.in Name of Work Tender ID Due date

1.		2022_TTPL_496772_1	19.07.2022
2.	Lifting and Transportation of Sulphur from BPCL & MRPL	2022_TTPL_496800_1	12.07.2022
3.	Supply of 900MTs of Sodium Carbonate	2022_TTPL_496772_1	
4	Supply of 15MTs of Aluminium Powder	2022 TTPL 497393 1	15.07.2022

For more details & tenders please visit our web site www.travancoretitanium.com

Head of Department (Commercial)

AARTI SURFACTANTS LIMITED Registered Off.: 801, 801/23, GIDC Estate, Phase III, Vapi, Valsad Guiarat Corporate Off.: Unit 202, Plot 71, Udyog Kshetra, 2nd Floor, Mulund-Goregaon Link Road, Mulund West, Mumbai – 400080, CIN: L24100GJ2018PLC102891 Website: www.aarti-surfactants.com, E-mail: investors@aarti-surfactants.com

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 4th Annual General Meeting ("AGM" of the Members of Aarti Surfactants Limited ("the Company") will be held on Friday, August 5, 2022 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out

Affairs ("MCA") has vide its circular dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 followed by Circular no. 02/2021 dated January 13, 2021, Genera Circular no. 21/2021 dated December 14, 2021 and General Circular no 3/2022 dated May 5, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI vide its Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 followed by Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (collectively referred as "SEBI Circulars"), (collectively referred to as "Applicable Circulars"), have permitted holding of AGM through VC or OAVM, without physical presence of the Members at a Meeting venue. In compliance with the Applicable Circulars and the relevan provisions of the Companies Act, 2013 ("Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 4th AGM of the Company is being held through VC/OAVM. Members can attend and participate in the ensuing AGM through VC/ OAVM facility as per the instructions mentioned in the Notice of AGM.

1. Dispatch of Notice of AGM and Annual Report:

In line with the aforesaid Applicable Circulars, Notice calling the AGM along with the Annual Report 2021-22, inter-alia, including e-voting details, will be sent only by electronic mode to those Members whose e-mail address are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agents or with the Depository Participant(s).

Members may note that the Notice of the AGM along with Annual Report will be uploaded on the website of the Company at www.aarti-surfactants.com. The Notice can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com.

2. Manner of registering/updating email address:

The members holding shares in dematerialized mode, are requested to register update their e-mail address with their respective Depositories through their Depository Participants. Members holding shares in Physical mode are requested to furnish their e-mail address with Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, at rnt.helpdesk@linkintime.co.ir or to the Company at investors@aarti-surfactants.com. 3. Manner of casting votes through e-voting:

The Company will be providing remote e-voting facility to all the Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means. Manner for voting remotely or through e-voting at the AGM for shareholders holding share in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their e-mail address will be provided in the Notice of AGM. In case of any queries, with respect to remote e-voting or e-voting at the AGM, you can address at evoting@nsdl.co.in, amitv@nsdl.co.in,

Place: Mumbai Date: July 7, 2022

Sd/ **Nikhil Desai Managing Director**

WELSPUN CORP WELSPUN CORP LIMITED Tel No. +91 2836 662222 Fax: +91 2836 279060.

> CompanySecretary_WCL@welspun.com www.welspuncorp.com NOTICE

Companies Act, 2013 and circulars issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI from time to time. The facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Members who have not registered their e-mail addresses are requested to register their e mail addresses with respective depository participant(s) and members holding share in physical mode are requested to update their e-mail addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in. Members holding share in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e Friday, July 22, 2022, may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote e-voting').

(a) The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remot e-voting and e-voting system at the AGM;

(b) The remote e-voting will commence on Tuesday, July 26, 2022 (9:00 a.m.) and end or Thursday, July 28, 2022 (5:00 p.m.):

(d) Remote e-voting module will be disabled on Thursday, July 28, 2022 after 5:00 p.m.

i.e., remote e-voting will not be allowed beyond the said date and time; (e) Members may note that the facility for voting will also be made available during the

AGM, and those Members who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system at the AGM;

(g) The voting rights of members shall be in proportion to their share of the paid-up equity

beneficial owners maintained by the depositories as on the Cut-Off date only shall be

Members may note that the Board of Directors at its meeting held on May 27, 2022 has recommend a dividend of Rs. 5 per share. The dividend, subject to the approval of members, will be paid on or after August 1, 2022, through various online transfer modes to the members who have updated their bank account details. For members who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts/cheques will be sent to the registered


bank details with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited (where share are held in physical mode) at rnt.helpdesk@linkintime.co.in. along with the copy of the signed request letter mentioning the name, folio number, bank details, selfattested copy of the PAN card and cancelled cheque leaf.

Pradeep Joshi

For Welspun Corp Limited









-6)	आज़ादीः अमृत महोत्सव
	Last Date/ Time of

	PRESS NIT No. 21 (2022-23)									
tem No.	Name of Work	Estimated Cost	Date of Release of tender in E-procurement Solution	Last Date/ Time of receipt of tender through e-procureme						
1	Providing and laying 450 mm dia outfall sewer line by trenchless technology from Rani Bagh market to 1600 mm dia trunk sewer line on Parwana Road under AEE M-15 in AC-15. (Re-invite)		Tender ID No 2022_DJB_225520_4 on 04.07.2022 at 05:12 P.M.	18.07.2022 up to 3:00 PM						

Further details in this regard can be seen at https://govtprocurement.delhi.gov.in

ISSUED BY P.R.O. (WATER) Sd/- (Trilok Chand) Advt. No. J.S.V. 231(2022-23) Ex. Engineer (T) M-6 "STOP CORONA, WEAR FACE MASK, FOLLOW PHYSICAL DISTANCING, MAINTAIN HAND HYGIENE"

SYSCHEM (INDIA) LIMITED (Registered Office: - Tehsil Kalka, Dist Panchkula, Bargodam, Haryana, 134109, India).

Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) on the Open Offer made to the Shareholders of Syschem (India) Limited under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition

of Shares and Takeovers) Regulations, 2011 (SEBI SAST Regulations), as amended.

Date	07.07.2022
Name of the Target Company (TC)	Syschem (India) Limited
Details of the Offer pertaining to TC	Open Offer made by Acquirer (s) Mr. Virendra Popatlal Shah, Mr. Bhavesh Virendra Shah, Mr. Bimal Virendra Shah, Mr. Dinesh Jagdishchandra Khokhani, Mr. Mahesh Jagdishchandra Khokhani and Mr. Mehul Jagdishchandra Khokhani to acquire upto 82,91,504 equity shares ("Offer Shares"), representing 26% of the emerging share capital of Syschem (India) Limited. (Target Company).
	Offer Price: Rupees 15.50 (Rupees Fifteen and paisa Fifty Only) per equity share as mentioned in the Letter of Offer filed with SEBI.
Name of the Acquirers	Mr. Virendra Popatlal Shah, Mr. Bhavesh Virendra Shah, Mr. Bimal Virendra Shah, Mr. Dinesh Jagdishchandra Khokhani, Mr. Mahesh Jagdishchandra Khokhani and Mr. Mehul Jagdishchandra Khokhani.
Name of the Manager to the Offer	D & A Financial Services (P) Ltd SEBI Registration No.: INM000011484
Members of the Committee of Independent Directors	(a) Mr. Rahul Goyat (b) Mrs. Sidhu Jasvirkaur Daljeet Singh
IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract/ relationship), if any	Members of the Committee do not have any relationship or interest in the Company except to the extent of the sitting fees paid and the reimbursement of expenses by the company in their capacity as Directors.
Trading in Equity Shares/other securities of the TC by IDC Members	Members of the Committee do not hold any shares or securities in the Target Company
IDC Member's relationship with the Acquirers/PAC	No relationship exists between the members of the IDC and the Acquirer(s).
Trading in equity shares/other securities of the Acquirer/PAC by IDC Members	Not Applicable
Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable	IDC members believe that the Open Offer made to the shareholders of Syschem (India) Limited is fair and reasonable.
Summary of reasons for recommendation	In forming the aforesaid opinion/recommendations the IDC has considered the following:- 1. Offer Price is higher than the price as arrived by taking into account valuation parameters and such other parameters as are customary for valuation of shares of such companies, which comes to Rupees 15.50 per share The Open Offer by the Acquirer (s) are being made at the highest price amongst the selective criteria and is in line with the Regulations prescribed under the SEBI (SAST) Regulations, and hence appear to be fair and reasonable.
Details of Independent Advisors, if any	NIL
Any other matter(s) to be highlighted	NIL

required to be disclosed by the Committee of Independent Directors of Syschem (India) Limited under the SEBI (SAST) Regulations, 2011.

For **SYSCHEM (INDIA) LIMITED**

Sd/-(Rahul Goyat)

Chairman of Committee

Sd/-(Sidhu Jasvirkaur Daljeet Singh) Member

Date : 07th July, 2022 Place: New Delhi

KERALA WATER AUTHORITY. e-Tender Notice

Tender No: Re/E T No.46 & 47/2022-23/SE/Q. JJM Pavithreswaram panchayath- supplying and laying various size DI and PVC pipes, construction of OHSR, sump cum pump house, pump set and allied works, Rehabilitation of existing sewerage system, extension of the sewerage systems for Zone A1 Part I- KLM SS01 and for commissioning of Karumalil Vadi pumping stations balance works. EMD: Rs. 500000. Tender fee: Rs. 15000+2700 (18% GST- It will be paid by the contractor on reverse charge basis while filling his returns). Last

date for submitting Tender: 30-07-2022, 02:00:pm. Superintending Engineer Phone: 04742745293 PH Circle Website: www.kwa.kerala.gov.in

www.etenders.kerala.gov.in KWA-JB-GL-6-480-2022-23 ENTERTAINMENT NETWORK (INDIA) LIMITED Corporate Identity Number: L92140MH1999PLC120516

Registered Office: 'A' Wing, 4th Floor, Matulya Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013, India. Tel: 022 6662 0600. E-mail: mehul.shah@timesgroup.com Website: www.enil.co.in **NOTICE TO THE SHAREHOLDERS**

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND The shareholders are hereby informed that in terms of Sections 124, 125 and other applicable provisions of the Companies Act, 2013, read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules') and other applicable rules, as amended from time to time ('the Act'), the dividend that remains unclaimed/unpaid/un-encashed for a period of seven years and Equity Shares of the Company, in respect of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid for seven consecutive

years or more, are required to be transferred by the Company to the Investor

Education and Protection Fund ('IEPF'), established by the Central Government.

The unclaimed/unpaid dividend for the financial year ended March 31, 2015 declared at the Annual General Meeting ('AGM') held on September 14, 2015 is presently lying with the Company and is due for transfer to IEPF on October 17. 2022 as per the Act. The concerned shareholders are hereby requested to submit their claims on such dividend for the financial year ended March 31, 2015 and onwards by sending un-encashed dividend warrant(s) or alternatively, return the letter-cum-indemnity on or before Sunday, October 16, 2022 to reissue the unclaimed dividend warrant to KFin Technologies Limited (formerly KFin Technologies Private Limited), Registrar and Share Transfer Agent ('RTA') ('KFinTech'), Unit: Entertainment Network (India) Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032, India. (Phone: 040-67162222; Toll Free no.: 1800-309-4001- E-mail: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com). The details viz, name of shareholders, their folio number/client id/DP ID and amount of unpaid/ unclaimed dividend and/or underlying shares due for transfer to IEPF are available on the Company's website www.enil.co.in at https://www.enil.co.in/unclaimeddividend.php along with the details of the unclaimed/ unpaid dividend amount declared by the Company for the relevant financial years. **Kindly note that if no** valid claim is received on or before Sunday, October 16, 2022, the Company shall transfer the dividend and the underlying shares to IEPF account as per IEPF Rules without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the equity shares and unclaimed

dividend so transferred. Mode of transfer of equity shares to IEPF:

Where the shares are held in physical form: New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF, by way of corporate action, on completion of necessary formalities. Hence, the original share certificate(s), which stands registered in your name, will be deemed cancelled and non-negotiable.

Where shares are held in demat form: The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF. Once these shares are transferred to the IEPF by the Company, such shares may

be claimed by the concerned shareholders only from the IEPF authority by following the procedure prescribed under the IEPF Rules available at www.iepf.gov.in. It may also be noted that as per IEPF Rules, all subsequent corporate benefits that may accrue in relation to the above shares will also be credited to the IEPF Demat Account/Bank Account. Kindly note the Company has already intimated to the relevant shareholders, by

way of e-mail communication and letter sent to them at their latest registered addresses available with the Company/ R&TA, requesting them to claim the unclaimed dividend and this advertisement should also be considered as the final intimation to all the concerned shareholders in this regard.

For any information/clarifications/queries on the above matter, Shareholders are requested to contact the RTA on einward.ris@kfintech.com and mehul.shah@timesgroup.com or on 040-67162222; Toll Free no.: 1800-309-4001.

> For Entertainment Network (India) Limited **Mehul Shah**

Sd/

(FCS no- F5839)

EVP— Compliance & Company Secretary Place: Mumbai Date: July 7, 2022



Expression of Interest Selection of an agency for implementation of Microsoft Enterprise Resource Planning (ERP) solutions and operational support for 5 years.

This Expression of Interest (EoI) is issued by Invest India, a joint venture between the Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT). Ministry of Commerce and Industry, Industry Associations, and State Governments of India invites EoI for Selection of an agency for implementation of Microsoft Enterprise Resource Planning (ERP) solutions and operational support for 5 years.

Interested agencies are advised to download the detailed EoI document from https://www.investindia.gov.in/request-for-proposal on 08th July 2022.

Last date of EoI submission- 28" July 2022.

NIIT

NIIT LIMITED Regd. Office: Plot No. 85, Sector 32, Institutional Area, Gurugram - 122001, Haryana

CIN: L74899DL1981PLC015865 Phone: +91 (124) 4293000; Fax: +91 (124) 4293333 Website: http://www.niit.com; E-mail: investors@niit.com

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING

The 39th Annual General Meeting (AGM) of the members of NIIT Limited ("the Company" will be held through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Mode (OAVM) on Friday, August 5, 2022 at 11:30 A.M. (IST) to transact the business as set out in the Notice convening the AGM. The AGM shall be in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, the Securities and Exchange Board of India ("SEBI" (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with Genera Circular 2/2022 dated May 5, 2022 and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") allowing the companies to hold the AGM through VC/OAVM without the physical presence of members at a commor venue. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the Circulars, the AGM Notice, Standalone and Consolidated Financia Statements for the financial year ended on March 31, 2022, Board's Report, Auditors' Repor and other documents required to be attached thereto shall be sent to the members of the Company in electronic mode whose email addresses are registered with the Company Depository Participant(s). The aforesaid documents shall also be available on the Company's website at www.niit.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and

www.nseindia.com, respectively. The Company shall be providing facility to its members to cast their votes remotely using the electronic voting system ("remote e-voting"), for participation in the AGM through VC / OAVM facility and remote e-voting during the AGM through National Securities Depositories Limited ('NSDL'). Notice of AGM shall include procedure/instruction for attending AGM through VC/OAVM, remote e-voting by members holding shares i dematerialised mode and physical mode, and for members who have not registered their email addresses. The details will also be available on the website of the Company a www.niit.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Members whose email addresses are not registered with the Company / Alankit Assignments Limited / Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of AGM. Members of the Company under the category of Institutional Shareholders are encouraged to attend and participate in the AGM through VC/OAVM and vote through remote e-voting. The Members participating in the AGM through VC/OAVM facility shall be eligible to vote through e-voting system during the AGM, if not voted through remote e-voting.

The members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, July 29, 2022, shall be entitled to cast vote by remote e-voting or attend the meeting through VC/OAVM and cast vote at AGM. The remote e voting period shall commence on Monday, August 1, 2022 (9:00 A.M.) and end on Thursday, August 4, 2022 (5:00 P.M.). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member through remote evoting, it can not be changes. In case of voting by remote e-voting and also e-voting at the AGM, vote casted through remote e-voting will be considered final and e-voting at the AGM will not be considered.

Mr. Nityanand Singh, Company Secretary (Membership No. FCS 2668) from M/s. Nityanand Singh & Co., Company Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. Members who would like to express their views or ask questions during the AGM may

register themselves by sending request mentioning their name, demat account / folio number, email id, mobile number through their registered email to the Company at investors@niit.com. The Speaker Registration will be open till Friday, July 29, 2022. Member(s) holding share(s) as on the cut-off date shall be entitled to register and participate Members having any query or seeking any information are requested to write /send email

to the Company at least seven days in advance of AGM at investors@niit.com Manner for registering/ updation of email address:

Shareholders holding shares in physical mode and who have not registered /updated their email addresses with the Company are requested to register/update the same by writing to the Company alongwith copy of signed request letter with details of name, address, folio number and attaching a self-attested copy of PAN card of the member at investors@niit.com or to RTA, Alankit Assignments Limited at rta@alankit.com Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register/ update their

email addresses with their Depository Participants. This notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the

By Order of the Board For NIIT LIMITED

Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

Place: Gurugram Deepak Bansal Date: July 7, 2022 Company Secretary

NOTICE INVITING TENDER

Assam Cancer Care Foundation

3rd Floor, V.K. Trade Centre G. S Road Opposite Downtown Hospital, Guwahati -781022, Assam.

E: procurement@accf.in | W: www.assamcancercarefoundation.org Assam Cancer Care Foundation (ACCF) invites bids for procurement of below item / services:

1. Supply installation and commissioning of EPABX system at various hospitals of ACCF across Assam.

2. RFP for selection of vendor for Catering services for small hospital (L3) Darrang, Lakhimpur, Jorhat.

3. Empanelment of vendors for Media agency, Stationary supply,

www.assamcancercarefoundation.org and www.assamtenders.gov.in. Chief Operating Officer, ACCF

Corporate Office: Estate Dept., 254-260, nagam Salai, Chennai -14. Tet: 644 - 2613 4619 / 440 NOTICE INVITING E-TENDER

INDIAN BANK invites online applications in two bid system (Technical and Price bid) for providing Integrated Facility Management Services at Corporate Office building Royapettah, Chennai-600014. For more details, please refer our website www.indianbank.in/tender http://www.tenderwizard.com/indianbank Asst. General Manager (P&E)

AGGARSAIN SPINNERS LIMITED CIN: L17297HR1998PLC034043 REGD. OFFICE: 2ND FLOOR, SCO 404, SECTOR-20, PANCHKULA-134116

Website: www.aggarsainspinners.com **Extract of Standalone Audited Financial Results** for the Quarter and Year Ended 31st March 2022

(Rs. In Lacs)

		Standalone				
SI No.	Particulars	3 Months Ended 31.03.2022	Year Ended 31.03.2022	3 Months Ended 31.03.2021		
	1000	(Audited)	(Audited)	(Audited)		
1.	Total income from operation Net Profit/(Loss) for the period (before tax,	385.52	684.64	288.71		
	Exceptional and/or Extraordinary Items)	0.29	12.83	48.75		
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (After	0.20	10.00	40.75		
4.	Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period after tax	0.29	12.83	48.75		
	(After Exceptional and/or Extraordinary Items)	0.83	10.22	35.90		
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period	14000	0.000.00	TAXABLES.		
	(after tax) and Other Comprehensive Income]	_	:			
6.	Equity Share Capital	350.34	350.34	350.34		
7.	Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year					
8,	Earning per share (before extraordinary items) (not annualised): (of Rs. 10 each)			_		
	(a) Basic (Rs.)	0.02	0.29	1.02		
	(b) Diluted (Rs.)	0.02	0.29	1.02		
9.	Earning per share (after extraordinary items) (not annualised): (of Rs.10 each)					
	(a) Basic (Rs.)	0.02	0.29	1.02		
	(b) Diluted (Rs.)	0.02	0.29	1.02		

 The above is an extract of the detailed format of Quarterly financial Results filed with the Stock Exhanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange website (www.mseiindia.com) and on the company's website

For and on behalf of Board

For Aggarsain Spinners Limited Sunny Garg Managing Director DIN No.: 02000004

IMPORTANT

readers make necessary inquiries before sending

any monies or entering into any agreements with

advertisers or otherwise acting on an

advertisement in any manner whatsoever

advertising copy, it is not possible to verify its

contants. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of CLEAN SCIENCE AND TECHNOLOGY LIMITED transactions with companies, associations or (Erstwhile known as Clean Science and Technology Private Limited) individuals adversing in its newspapers or Publications. We therefore recommend that Registered Office: Office No. 503, Pentagon Tower P-4, Magarpatta City,

> Hadapsar, Pune MH - 411013 Website: www.cleanscience.co.in E-mail: compliance@cleanscience.co.in Tel No.: +91 20 26899953 Fax: +91 20 26898894

NOTICE TO THE MEMBERS OF 19™ ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) OR OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Meeting ('AGM') of the members of Clean Science and Technology Limited will be held on Monday, 8th August, 2022 at 3:00 p.m. (IST) through VC or OAVM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Rules made thereunder, General Circular No. 02/2022 dated May 5, 2022 (in continuation to the circulars issued earlier in this regard) issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular"), and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") to transact the business set forth in the Notice of 19th AGM of the Company ('AGM Notice').

AGM Notice. The facility for e-voting will also be provided at the AGM remote e-voting, will be able to vote at the meeting.

Members whose e-mail IDs are not registered, may refer the procedure outlined in the AGM Notice for procuring User ID and password and registration of e-mail ID for e-voting.

Dividend: The Board of Directors at its meeting held on 28" May.

2022, have recommended a Final Dividend of Rs.3.25/- per equity share of face value of Rs.1/- each. The Cut-off date for determining entitlement of members to the final dividend for FY2021-22 is fixed as Monday, 1" August, 2022. The final dividend, if approved by the Members at the 19th AGM, will be paid electronically to Members whose bank account details are available. In case of Members who have not furnished/updated their bank account details or if the Company is unable to pay the dividend to any Member directly in his/her bank account through electronic means, the Company shall dispatch the dividend warrants/draft/cheque to such member(s) by post. Members are requested to kindly update their bank details, as per instructions outlined in the AGM Notice to receive electronic credit

taxable in the hands of Members with effect from April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from the dividend paid to Members, as applicable. Accordingly, the final dividend for FY2021-22 recommended by Board, and if approved by members at the 19th AGM, shall be paid after deducting tax at source ('TDS') in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. In order to enable the Company to determine the appropriate TDS rates, as applicable, Members are requested to refer to the 'TDS on Dividend' appearing at Note No. 32 to the AGM Notice (which will also be available on the Company's website https://www.cleanscience.co.in/notices) and submit all requisite documents to avail tax exemption/benefit of deduction of TDS at a lower rate at https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html on or before Monday, 1st August, 2022.

Members who have not registered/updated their e-mail address and/or bank account details for receipt of dividend, are requested to register/update the same in the records of the Company/Depository,

in Demat Form Members holding shares

Place: Pune

Participant.

(Erstwhile Known as Clean Science and Technology Private Limited) Mahesh Kulkarni

Compliance Officer

Mumbai, July 7, 2022 financialexp.epap.in

Hospital equipment & Distruments, Medical and general consumables / items. For Detailed terms and condition for participation, Please visit

Phone: 0172-4644666, 4644777, Email: aggarsainspinners@gmail.com

(www.aggarsainspinners.com). The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting.

Date: 07.07.2022 Place: Panchkula

Clean

CIN: L24114PN2003PLC018532

NOTICE is hereby given that the Nineteenth (19th) Annual General

Electronic Dissemination of Notice & Annual Report: In compliance with the MCA Circular and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 ('SEBI Circular'), the AGM Notice and the Annual Report for FY2021-22 will be sent by electronic mode to those Members whose email address is registered with the Depositories/Company's Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Private Limited. The AGM Notice and the Annual Report for FY2021-22 will also be available on the Company's website at: https://www.cleanscience.co.in/ on website of National Securities Depository Limited ('NSDL') at: https://evoting.nsdl.com/ and also on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') at: https://www.bseindia.com/ and The National Stock Exchange of India Limited ('NSE') at: https://www.nseindia.com/. Members can attend the AGM through VC/OAVM facility only at https://www.evoting.nsdl.com/ The instructions for joining the AGM are provided in the AGM Notice. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted

for the purpose of quorum under Section 103 of the Act. E-voting: Company is providing the facility to the Members to cast their votes on the business set forth in the AGM Notice through remote e-voting. Detailed procedure for remote e-voting is outlined in the and Members attending the AGM, who have not cast their votes by

of their dividend entitlement. Tax on Dividend: Pursuant to Finance Act. 2020, dividend income is

as the case may be, in the following manner: Members holding shares Through their respective Depository

Through the Company's RTA i.e. Link in Physical Form Intime India Private Limited. For Clean Science and Technology Limited

Date: 7" July, 2022 Company Secretary and

NOTICE OF 4th ANNUAL GENERAL MEETING

in the Notice convening AGM. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate

pallavid@nsdl.co.in. By Order of the Board of Directors For Aarti Surfactants Limited

Regd. Office: Welspun City, Village Versamedi, Taluka Aniar, Dist. Kutch. Gujarat 370110. Corp. Office: Welspun House, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013. Tel No. 022 - 2490 8000, Fax: 022 - 2490 8020

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Friday, July 29, 2022 at 11:30 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses. as set out in the Notice of the AGM, only through e-voting facility. The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the

In compliance with the Circular, the Company has sent the Notice of the AGM and the Annua Report 2021-22 on July 7, 2022 through electronic mode to all the members whose e-mai IDs are registered with the Company/ Depository Participant(s) / Registrar and Share Transfer Agent. These documents are also available on the website of the Company a www.welspuncorp.com and on BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

Members are hereby informed that:

(c) The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, July 22, 2022;

f) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;

share capital of the Company as on the cut-off date of Friday, July 22, 2022; (h) Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Compan after dispatch of the notice and holds shares as of the cut-off date i.e. July 22, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or to the Company/Registrar & Transfer Agent. However, if you are already registered with the

CDSL and NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote;) A person, whose name is recorded in the register of members or in the register o

entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM; and j) Members may contact Company Secretary at Welspun House, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, or email a companysecretary_wcl@welspun.com or call on +91 (022) 66136000 for any grievance(s) relating to remote e-voting between 10:00 a.m. and 6:00 p.m. on any

address once the postal facility is available. To avoid delay in receiving the dividend, members are requested to update their complete

> Company Secretary FCS-4959





नमुना-झेड (नियम १०७ पोटनियम (११ (ड-१) पहा)

फोन नं.: (०२०)२४२६३३४१/४२/४३

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्याअर्थी खाली सही केलेले **वसुली अधिकारी, श्री. सुर्यकांत काशिनाथ गिते,** यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ अन्वये खाली उल्लेखलेल्या खात्यांसाठी व संबंधित कर्जदारांस येणे बाकी रक्कम त्यांच्या नावासमोर नमुद केल्याप्रमाणे तारखेला मागणी नोटीसीने केली होती. सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको यांनीरक्कम जमा करण्यास कसूर केली आहे. तरी खाली सही करणाऱ्याने जप्तीची नोटीस दिली असून पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरीकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला/तिला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ मधील नियम १०७(११(४–१)) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेष करून ऋणकोला आणि नागरीकांना याव्दारे सावध करण्यात येत आहे की, सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास वसुली अधिकारी व्दारा–महेश सहकारी बँक लि., पुणे यांच्या बोजाची रक्कम आणि त्यावरील व्याज याला अधीन रहावे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन							
कर्जदार आणि जामिनदारांची नावे	येणे रक्कम – दिनांक– मागणी/जप्ती/ताबा नोटीस	मिळकतीचे वर्णन					
) सौ. मिनाक्षी राजेश काबरा (कर्जदार) रतु समृथ्दी, भोसलेनगर, फलॅट नं. अं–१३, स.नं. ६०/२+१६१–३–ए+३बी, हडपसर, पुणे–४९१०२८) श्री. महेश बन्सिलाल बंग, (जामिनदार)) श्री. तानाजी गणपत मोरे, (जामिनदार)) श्री. योगेश अरूण भोसले, (जामिनदार)	रक्कम रू.१३,४०,५०२/- + दि. ०१.०७.२०२२ पासूनचे व्याज व खर्च मागणीनो टीस - दि.११.०१.२०२२ स्थावरजप्ती - दि.१८.०२.२०२२	पुणे महानगरपालिका हद्दीतील मौजे हडपसरता. हवेली, जिल्हा पुणे सिटीएस नं. ५८९ ते ५९८ येथील नवरत्न गोल्ड बिल्डींग मधील तळमजल्यावरील शॉप नं.६, क्षेत्र ४४० चौ.फूट (४०.८७ चौ.मी. बिल्टअप) मालमत्ता धारकाचे नाव सौ. मिनाक्षी राजेश काबरा					

(सुर्यकांत गिते) वस्ली अधिकारी

(महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)

आधार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.

दिनांकः ०६/०७/२०२२

ठिकाणः पुणे

खळद, ता. पुरंदर, जि. पुणे. स्थावर मालमत्तेचा ताबा नोटीस

(नियम १०७ पोटनियम (११ (ड-१) पहा) ज्या अर्थी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ (१) आधार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. खळद, ता. पुरंदर, जि. पुणे. यांनी मा. उपनिबंधक/मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे यांच्या आदेशान्वये खालील मिळकतीदार यांच्याकडून त्यांच्या असनाऱ्या कर्ज वस्लीकरिता लवादी दाखला प्राप्त केलेला आहे. यास्तव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ आणि १९६१ चा नियम १०७ पोटनियम ११ (ड-१) (पहिली सुधारण नियम २०१४ दि. ३०/०८/२०१४ ची अधिसुचना) प्रमाणे श्री. जी.एल. गायकवाड विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे यांनी दि. २९/०६/२०२२ या दिवशी खालील थकबाकीदार यांच्या निम्नलिखीत स्थावर मालमत्तेचा या नोटीशी अन्वये ताबा घेतला आहे. आणि या नोटीशीच्या तारखेनंतर सदर स्थावर मालमत्ता तबदील केल्यास कोणतेही खाजगी हस्तांतरण स्विकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या

नोटीशी अन्यये मनाई करण्यात येत आहे.

कर्जदाराचे नाव वसुली	गावाचे नांव	गट नं		क्षेत्र	आव	तर	-			
दाखला क्रमांक व दिनांक	तालुका/जिल्हा		8.	आर.	₹.	ů.	चतुःसिमा			
श्री. विट्ठल नामदेव लिंभोरे वसुली दाखला क्र. १०१/८३७/१७३०/२०२० दि. १५/१२/२०२०	गाव : मौजे शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे	४४८ मधील	00	२०	06	40	पुर्वेस - याच गटातील बाबा आण्याबा लिंभोरे पश्चिमेस - गट नं. ४४७ दक्षिणेस - गट नं. ४५६ उत्तरेस - याच गटातील दत्तात्रय र. लिंभोरे. पुर्वेस - फॉरेस्ट पश्चिमेस - ओढा			
		४७९ मधीर		92	90	०९			રપ	
		वरील क्षेत्रांपैकी श्री. विञ्चल नामदेव लिंभोरे यांच्या हिश्श्याची शेतजमीन क्षेत्र मिळकत.					दक्षिणेस - फॉरेस्ट			
सौ. सुशिला विड्ठल लिंभोरे वसुली दाखला क्र. १०१/८३६/१७२९/२०२०	गाव : मौजे पिसे, ता. पुरंदर, जि. पुणे	७८ मधील	00	28.2	9 0	० ५६	पुर्वेस - गट नं.७७ पश्चिमेस - गट नं.७९ दक्षिणेस - गट नं.७७ उत्तरेस - गट नं.९३			
दि. १५/१२/२०२०		101. 301	77.0	77.0	75.0	८९ मधील	00	96.0	4 0) 8.8
	i i	वरील क्षेत्रापैकी सौ. सुशिला विट्ठल लिंभोरे यांच्या हिश्श्याची शेतजमीन क्षेत्र मिळकत.				दक्षिणेस – गट नं.७७				

जा. क्र. : २८२/२०२२ यस्ली तावा/२०२२

विशेष वस्ली अधिकारी, पुणे R .: 29/05/2022

श्री. जी.एल.गायकवाड विशेष वसूली अधिकारी पूर्ण जि.पत.फेड. द्वारा आधार ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. खळद, ता.पुरंदर, जि.पुणे

टाटा केपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंद.कार्यालयः 11वा मजला, टाँवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग

लोअर परेल, मुंबई-400013. CIN क्र.: U67190MH2008PLC187552. संपर्क पत्ताः लोढा आय- थिक टेक्नो कैपस, बिल्डींग ए, पोखरण रोड क्र. 2 च्या पलिकडे, टीसीएस यंत्र पार्क लगत, ठाणे (पश्चिम) 400607, संपर्क क्र. 91 (022) 66069383

ताबा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट रुल्स, 2002 मधील नियम 8(1) सह वाचण्यात येणाऱ्या परिशिष्ट IV अंतर्गत)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 9 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत 25 जून 2019 रोजी एक मागणी सूचना निर्गमित केली ज्यात कर्जदार्गना सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून ६८ दिवसांचे आत त्या सूचनेत नमूद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचित करण्यात येते की जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्या 22.12.2019 रोजीच्या आदेशानुसार तहसीलदार यांनी सदर अधिनियमांतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत सदर मालमतेचा प्रत्यक्ष ताबा घेतला

असून तोनिम्नस्वाक्षरीकार अधिकृत अधिकाऱ्याकडे 06.07.2022 रोजी सुपूर्द केलेला आहे. अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदार्शचे लक्ष सदर अधिनियमातील

अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.

कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधागिरीची सचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भार कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. च्या खाली नमूद रक्कम तसेच 25 जून, 2019 पासूनचेव्याज आणि दंडात्मक व्याज, शुल्क, खर्च इ. च्या भाराधीन

कर्ज खाते क्र.	बाध्यताधारी/कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	रक्कम व मागणी सूचनेचा दिनांक	ताबा दिनांक	
9649503	श्री. दीपक चव्हाण आणि श्री. कमलाकर चव्हाण	25-जून-2019 रोजीनुसार रु. 28,58,005/- (रुपये अञ्जवीस लक्ष अञ्जवन्न हजार पाच फक्त)	06.07.2022	

अनामत मत्ता/अचल मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन : परिशिष्ट अ - एकुण सुमारे 57,800 चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या एकत्रित ब्लॉक (गट) क्र. 124 (जुना गट क्र. 121) पैकी प्रस्तावित राज्य महामार्ग, क्षेत्रीय आराखड्यातील रस्ता आणि रस्ता रुंदीकरणांतर्गत (महाराष्ट्र क्षेत्रीय व नगररचना अधिनियम, 1966 च्या तस्तुदींतर्गत दि. 10.02.1998 रोजी आखण्यात आलेल्या आणि अंमलात आलेल्या पुणे क्षेत्राच्या अंतिम क्षेत्रीय आरखड्यामध्ये), पिरंगुट गाव, तालुका मुळशी, ग्राम पंचायत पिरंगुट गाव, मुळशी तालुका पंचायत समिती आणि पुणे जिल्हा परिषद आणि हाक्रीच पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पी.एम.आर.डी.ए) च्या हद्दीत समावेश करण्यात आले, चतुःसीमाः पूर्वेसः रस्ता, दक्षिणेसः रस्ता, पश्चिमेसः गट क्र. 124 चा औद्योगिक क्षेत्रात असलेला भाग व त्यानंतर गट क्र. 125 आणि गट क्र. 122,

परिशिष्ट- ब : रहिवासी सदिनका / दुकान: क्र. 1105, बिल्डींग/विंग: क्र. 1बी, मजला: क्र. 11 क्षेत्रफळः ५१.७४ चौ.मी. (५५७ चौ.फू.) चर्ट्ड क्षेत्र, अनन्य सुविधाः लगतचे टेरेस क्षेत्रफळ ७.६१ चौ.मी. (82 चौ.फू.)

दिनांक: 06.07.2022 स्वा/- प्राधिकत अधिकारी टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेड करिता स्थानः पुणे

Clean

क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड

(भूतपूर्व क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड) नोंदणी कार्यालय: कार्यालय क्र. ५०३, पेंटागॉन टॉवर पी-४, मगरपट्टासिटी, हडपसर, पुणे, महाराष्ट्र -४११०१३. संकेतस्थळ www.cleanscience.co.in ई-मेल: compliance@cleanscience.co.in; द्.क्र.: +९१ २० २६८९९९५३, फॅक्स: +९१ २० २६८९८८९४; CIN: L24114PN2003PLC018532

कंपनीच्या व्हीडीयो कॉन्फरन्स (व्हीसी) किंवा अन्य ऑडीयो-व्हीज्यूअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) होणाऱ्या १९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड (द कंपनी) ची एकोणीसावी (१९वी) वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता (भा.प्र.वे), कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') त्या अंतर्गत निर्मित नियमांसहवाचीत आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे (''एमसीए परिपत्रक'') वितरीत, ५ में, २०२२ दिनांकित सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०२/२०२२ (या संदर्भात अगोदरच्या परिपत्रकाच्या निरंतरतेमध्ये) आणि सेबी (सूचिबध्दता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) विनियम, २०१५ (''सेबी सुचिबध्दता विनियम'') च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनासह, कंपनीच्या १९ व्या एजीएमच्या सुचनेमध्ये ('एजीएम सूचना') नमूद कामकाजाच्या निष्पादनासाठी व्हीसी किंवा ओएव्हीएम द्वारे संपन्न होईल.

सूचना आणि वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक प्रसारण: एमसीए परिपत्रक आणि १३ में २०२२ दिनांकित सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 (''सेबी परिपत्रक'') च्या अनुपालनामध्ये, ज्या सभासदांनी कंपनी/डिपॉजिटरी पार्टीसीपंट्स आणि/किंवा कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे आपले ई-मेल आयडी नोंदविले आहेत त्यांना एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ चा समग्र वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात येईल. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१–२२ चा समग्र वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळ https://www.cleanscience.co.in/notices, एनएसडीएलच्या संकेतस्थळ https://evoting.nsdl.com, आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या म्हणजे बीएसई लिमिटेडच्या ('बीएसई'): https://www.bseindia.com/ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या ('एनएसई') संकेतस्थळ: https://www.nseindia.com वरही उपलब्ध करण्यात येतील. सभासद केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com या संकेतस्थळाद्वारे उपस्थित राह शकतील. एजीएममध्ये सहभागी होण्याचे निर्देश एजीएम सूचनेमध्ये देण्यात आले आहेत. कायद्याच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सभासदांना गणसंख्येच्या हेतूसाठी मोजण्यात येईल.

ई-व्होटींग: एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामकाजावर मतदान करण्यासाठी कंपनीकडून रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरवण्यात येईल. रिमोट ई-व्होटींगची प्रक्रिया एजीएम सूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. ई-व्होटींगची सुविधा एजीएममध्येही देण्यात येईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होर्टीगद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे एजीएममध्ये उपस्थित असलेले सभासदसुध्दा सभेमध्ये मतदान करु शकतील.

ज्या सभासदांचे इ-मेल आयडी नोंदणी झाले नसतील, त्यांनी ई-व्होटींगसाठी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आणि ई-मेल आयडी नोंदवण्यासाठी एजीएम सूचनेच्या मध्ये नमूद प्रक्रिया पहावी.

लाभांश: संचालक मंडळाने त्यांच्या २८ मे, २०२२ रोजी झालेल्या सभेमध्ये भा.रु.१/-दर्शनिमूल्याच्या प्रत्येक समभागावर भा.रु. ३.२५/ – अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करता अंतिम लाभांशासाठी सभासदांचा हक निर्धारीत करण्यासाठी नोंद तिथि सोमवार, 9 ऑगस्ट, २०२२ निश्चित करण्यात आली आहे. १९ व्या एजीएममध्ये सभासदांकडून अंतिम लाभांशाच्या मंजूरी प्राप्त झाल्यास, ज्या सभासदांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशिल अपडेट केला आहे. त्यांना इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सेवेमार्फत इलेक्ट्रॉनिक पध्दतीने लाभांश अदा करण्यात येईल. ज्या सभासदांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील अपडेट केला नसेल किंवा कोणत्याही सभासदाला इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सेवेमार्फेत त्यांच्या बॅक खात्यामध्ये लाभांश थेट जमा करण्यात कंपनी असमर्थ राहिल्यास, अशा सभासदाला पोस्टद्वारे लाभांशाचा वॉरंट/ड्राफ्ट/चेक पाठविण्यात येईल, म्हणून, कंपनीला इलेक्ट्रॉनिक पध्दतीने लाभांशाचे वाटप करणे शक्य व्हावे यासाठी, सभासदांना त्यांच्या बँक खात्याचा तपशील, एजीएम सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे.

लाभांशावरील कर: वित्त कायदा, २०२० या अनुरोधाने १ एप्रिल २०२० पासून भागधारकांना मिळणारे लाभांशाचे उत्पन्न करपात्र आहे आणि सभासदांना अदा केलेल्या लाभांशामधून स्त्रोतावर कर कपात करणे कंपनीसाठी आवश्यक आहे. तदनुसार संचालक मंडळाने शिफारस केलेला, आणि एजीएममध्ये सभासदांनी त्याला मंजुरी दिली, तर वित्तीय वर्ष २०२१–२२ चा अंतिम लाभांश प्राप्तीकर कायदा, १९६१ च्या तरतूर्दीनुसार स्त्रोतावर कर कपात (टीडीएस) केल्यानंतर लाभांश प्रदान करण्यात येईल. लागू असल्यानुसार योग्य टीडीएस दर निर्धारीत करणे कंपनीला शक्य व्हावे याकरिता, एजीएम सूचनेचा भाग असलेल्या टिपणी क्र. ३२ "लाभांशावरील कर" मध्ये पाहण्याची (जे कंपनीच्या संकेतस्थळ https://www.cleanscience.co.in/notices वरही उपलब्ध होईल.) आणि कर शिथिलता /टीडीएसच्या कपातीचे लाभ प्राप्त करण्यासाठी अभिलेखन दिनांक म्हणजे सोमवार, १ ऑगस्ट, २०२२ पर्यंत सर्व आवश्यक दस्ताऐवज https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html या संकेतस्थळावर सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते आणि/किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खात्याचा तपशील नोंदविला/अद्ययावत केला नसेल, त्यांना कंपनी /डीपॉजीटरीच्या अभिलेखामध्ये, खाली दिलेल्या पध्दतीने नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

डीमॅट प्रारूपामध्ये शेअर्स धारण	त्यांच्या संबंधीत डीपॉजीटरी पार्टीसीपंट					
केलेले सभासद	मार्फत					
भौतिक प्रारूपामध्ये शेअर्स धारण	कंपनीच्या आरटीए अर्थात लिंक इनटाईम					
केलेले सभासद	इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मार्फत					

क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड करता (भूतपूर्व क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड)

दिनांक: ७ जुलै, २०२२ महेश कुलकर्णी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी स्थळ: पुणे



epaper.loksatta.com

इगैनल स्ट्रेस्ड ऑसोट ठामूली शाखा : मोहेर चोम्हार, तळमजला, हाँ. मृंदरलाल बोह ल मार्ग, बालार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. क्राञानी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, ई-मोल : armbom@bankofbaroda.co.in अचल आणि चल मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना जोडपत्र IV-A आणि II-A (नियम ८(६) ची तरतूद)

विक्यित्वी इंटरेट (एकार्यमेन्ट) नियमावली, २००२च्या तातवाह वाचल्या जाणाऱ्या विक्यित्वियंजे । न ऑण्ड किन्ट कान ऑफ पायनारि ायल ऑसेट व ऑण्ड एकार्यमेन्ट ऑफ विक्यित्वी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अंतर्गत विक्रासाठी ई-लिलाव विक्री स्वाना. सामान्य जनता आणि विशेषतः कर्जटार(रां) आणि हमेदार(रां) यांना यहारे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमूद करण्यात आलेली अचल मालमा सुधित धनको यांच्याक डे गहाण/ प्रभारित ते वण्यात आली होती ज्याचा बँक ऑफ बडोटा, सुरक्षित धनकोच्या अधिकृत अधिकारी यांच्यादारे ताबा घेण्यात आला असून खाली नमूद सुरक्षित धनकोच्या खाते/ त्यामधे ल देणांच्या वस्तिसाठी 'जो आहे जहो

आहे' आणि 'काणत्यानी आधारानिवाय' या गत्त्वावर करण्यात येईल. कर्जनर(गं)/ हमानर(गं) सुनित मालमाा(मागंनी)/ देणी/ राखाव मूल्य/ ई-लिलाव निगंक आणि वेळ, हा ठे आणि बली

अ. क्र.	कर्जदार(रां)/ हमीदार(रां)चे नाव आणि पत्ता	जर असल्यास ज्ञात बोज्यासह मालमत्तेचे वर्णन	एकूण देणी	दिनांक आणि	(१) राखीव मूल्य आणि (२) मालमत्तेचे इरठे (३) बोली वाढ रक्कम	(रचनात्मक/ प्रत्यक्ष)	मालमत्ता पाहणी दिनांक आणि वेळ आणि संपर्क तपशील
१	मे. अनुभव आयर्न ॲण्ड शीट ट्रेडर्स (कर्जदार)	गट क्र. ६१, चिम्बली	एकूण देणी रु.	२९.०७.२०२२	१) रु. ६६.६० लक्ष	सांकेतिक ताबा	१९.०७.२०२२
	सदिनका क्र. ए/१०३, रुकैया पॅलेस, एन. बी. मार्ग,	फाटा, देहू-मोशी रोड, गाव	७३४६४००३/-	१४.०० वा. ते	२) रु. ६.६६ लक्ष		स. ११.०० वा.पासून
	सोमवारी बाजार, मालाड पश्चिम, मुंबई-४०० ०६४.	चिम्बली, तालुका खेड,	अधिक	१८.०० वा.	३) रु. ०.५० लक्ष		दु. ०१.०० वा.
	श्री. अस्लम इस्माईल मणिहार	जिल्हा पुणे-४१०५०१	१७.१२.२०११				
	श्री. यार मोहम्मद इस्माईल	जिमनीचे क्षेत्रः ९२५	पासूनचे व्याज आणि				
	सदिनका क्र. ए/१०३, रुकैया पॅलेस, एन. बी. मार्ग,	चौ.मी. अंदाजे	शुल्क वजा				
	सोमवारी बाजार, मालाड पश्चिम, मुंबई-४०० ०६४.	बँकेला ज्ञात बोजा : नाही	आजपर्यंतची वसुली				

विक्रीच्या तपशोलवार अर्टी आणि शतींसाठी कृपया https://www.bankofindia.in/e-auction.htm आणि https://ibapi.in वर देण्यात आलेल्या लिंक ा कृपया संदर्भ घ्या. एमए प्रोसी हेल्पडेस क क्र. ०३३-२३४०००२०, ०३३-२३४०००२१, ०३३-२३४०००२२, ०३३-३५०१३२२१ आणि ०३३-३५०१३२२२. तरोना प्रतावित बालानार प्राधिकृत अधिकारी यांच्यारी ०२२-४३६८३८१८ वारोबा ल मंपर्क करू गकतात.

दिनांक: ०७.०७.२०२२ +居1/-ठिकाण : मुंबई अधिकृत अधिकारी

आम्ही, मे. शुब्बन प्रापर्टीज तर्फे भागीदार श्री. राजेशकुमार नौपतलाल **साकला**, या जाहिर सूचना तमाम जनतेस कळवतो की, महाराष्ट्र सरकारच्या स्टेट इनव्हायरमेंट इमपॅक्ट ॲसेसमेंन्ट ॲथॉरिटी यांनी आमच्या जांभूळ, तालुका: मावळ, जिल्हा: पुणे येथील गट नं.३०८(पार्ट), ३०९, ३३८ व ३३९ वरील व्हिजन सिटी या निवासी प्रकल्पास दिनांक २०/०५/२०२२ रोजी पत्र क्र.SIA/MH/MIS/237798/2021 यांसी EC Identification No.: EC2213038MH198524 नुसार (इसी) पर्यावरणविषयक मंजूरी दिलेली आहे. सदर मंजूरीपत्राची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ यांच्या कार्यालयात तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या http://parivesh.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, याची कृपया नोंद घ्यावी. मे. शुब्बन प्रापर्टीज

जाहीर सूचना

तर्फे भागीदार श्री. राजेशकुमार नौपतलाल साकला ऑ९ सिद्धीविनायक, गोळीबार मैदानाजवळ, कॅस्टेलिनो रोड, कॅम्प, पुणे-४११००१

अर्ज क्र. सी ए ए २

किंपनी कायदा २०१३ मधील कलम २३० (३) आणि कंपनी नियम, २०१६ (तडजोडी, नियोजन आणि एकत्रीकरण) मधील नियम ६ व ७ च्या अनुषंगाने] सी. ए.(सी ए ए)/११७/ एम् बी/२०२२

कंपनी कायदा २०१३ च्या प्रकरणात

दि. ३०/०६/२०२२

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३० ते २३२ व कंपनी कायदा २०१३ मधील अन्य लागू तरतुदींच्या प्रकरणात

नेथॉक नेटवर्कस् इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे CIN: U32200PN2005PTC151609 (हस्तांतरक कंपनी) एक्सफो इलेक्ट्रो-ऑप्टीकल इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड CIN: U72900PN2006PTC129263 (हस्तांतरिती कंपनी) मध्ये शोषण करून विलीनीकरण करण्याच्या योजनेच्या प्रकरणात आणि त्यांचे संबंधित भागधारक

नेथॉक नेटवर्कस् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कायदा १९५६ अंतर्गत समाविष्ट केलेली कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय ६०४, टॉवर S-४, सायबर सिटी, मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे ४११ ०१३,

महाराष्ट्र, इंडिया ...अर्जदार कंपनी / हस्तांतरक कंपनी नेथॉक नेटवर्कस् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या समभागधारकांच्या सभेची सूचना व जाहिरात

याद्वारे सूचना देण्यात येते की दि. ७ जून २०२२ च्या आदेशानुसार ('सदर आदेश') माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने (NCLT) नेथॉक नेंटवर्कस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, (हस्तांतरक कंपनी) कंपनीचे एक्सको इलेक्ट्रो-ऑप्टीकल इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (हस्तांतरिती कंपनी) त्यांच्या संबंधित भागधारकांसह ('योजना') शोषण करून विलीनीकरण करण्याच्या योजनेचा विचार करण्यासाठी आणि योग्य वाटल्यास सुधारणेसह किंवा त्याशिवाय मंजूर करण्यासाठी अर्जदार कंपनीच्या समभागधारकांची सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर आदेशाला अनुसरून आणि त्यात निर्देष दिल्याप्रमाणे, अर्जदार कंपनीच्या सम्भगगधारकांची सभा शनिवार दि. ३० जुलै २०२२ रोजी ६०४, टॉक्र S–४, सावबर सिटी, मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे ४११ ०१३ येथे सकाळी ११.३० वाजता आयोर्जित केली असून अर्जदार कंपनीच्या समभागधारकांना यातिकाणी व यावेळी सभस उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे. सदर व्यवस्थेची योजना आणि कलम २३०(३) अंतर्गत विधान, कंपनी कायदा २०९३ मधील कलम ५०२ आणि कंपनी नियम (तहजोड, नियोजन आणि एकत्रीकरण) २०१६ मधील नियम ६ बरोबर वाचावे आणि प्रोंक्सी अर्ज वांची प्रत अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय किंवा त्यांच्या अधिवक्त्यांच्या कार्यालयात,मे. अजितसिंग तवर आणि कंपनी, बूटस्टार्ट कुलाबा, तिसरा मजला, दौलतराव मॅन्शन बिल्डींग, कॉर्पोरेशन बेंकेचे वर, रामभाउ साळगावकर रोड, बधवर पार्क, कुलांबा मुंबई–४००००५ येथे

सभेस उपस्थित राहन मत देण्याचा अधिकार असलेल्या व्यक्ती, व्यक्तिशः किंवा प्रतिनिधौद्वारे मत देऊ शकतील. तथापि सर्व प्रॉक्सी अर्ज विहित नेमुन्यात अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ६०४, टॉवर S-४, सायबर सिटी, मगरपड्डा सिटी, हडपसर, पूर्ण ४९९०९३, येथे समेपूर्वी कमीतकमी ४८ तास आधी दाखल होणे आवश्यक राहिल. प्रॉक्सी अर्ज कंपनीच्या नोदणीकृत कार्यालयात उपलब्ध राहतील.

माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने सदर कंपनीच्या समामागधारकांच्या सभेंसाठी अध्यक्ष म्हणून

अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. पी. एस्. सिवानंद, ते नसल्यास अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. कमलेश माहेश्वरी यांची नेमणुक केली आहे. वरील योजना अर्जदार कंपनीच्या समभागधारकांच्या सभेगध्ये मंजूर झाल्यास ती एन्.सी.एल.टी. च्या नंतरच्या मंजूरीसापेक्ष सर्व सभासदांना कळविण्यात वेते की १. एन्.सी.एल.टी. ने निर्देशित केल्याप्रमाणे श्री. देवेश तुडेकर, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव, सभेमध्ये झालेल्या मतदानाचे

परिनिरीक्षण करण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून काम करतींल आणि समा संपल्यानंतर ४८ तासांच्या आत समेच्या अध्यक्षांना

मतदानासंबंधित अहवाल सुपूर्त करतील. २. परिनिरीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष मतदानाचा निकाल जाहीर करतील.

ठिकाण : पुणे दिनांक : ६-०७-२०२२

श्री. पी. एस. सिवानंद सभेसाठी नियुक्त अध्यक्ष

एन्टरटेन्मेन्ट नेटवर्क (इन्डिया) लिमिटेड

CIN:L92140MH1999PLC120516 **नोंदणीकृत कार्यालय:** ए-विंग, ४था मजला, मातुल्या सेन्टर, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (प) मुंबई - ४०० ०१३. इन्डिया. दुरध्वनी क्र. ०२२ ६६६२०६००. E-mail: mehul.shah@timesgroup.com; Website: www.enil.co.in

भागधारकांना सूचना

इक्विटी शेअर्सचे गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी मध्ये हस्तांतरण

ग्रद्वारे भागधारकांना कळविण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ ची कलमे १२४, १२५ आणि अन्य प्रयोज्य तरतुदी तसेच गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षा, हस्तांतरण भ्राणि परतावा) नियमावली २०१६ (आयइपीएफ नियमावली) आणि वेळोवेळी सुधारित केलेल्या अन्य ायोज्य नियमावली (अधिनियम) यानुसार जो लाभांश ७ वर्षांपासून प्रदान करण्याचे राहुन गेलेला आहे/ त्या बाबत मागणी करण्यात आलेली नाही/ जो रोखीने देण्यात आलेला नाही, असा लाभांश तसेच कंपनीच्या न्या समन्याय शेअर्सच्या लाभांशाची हक्कदारी सलग ७ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी पासून प्रदान करण्यात आलेली नाही किंवा ज्याबाबत मागणी करण्यात आलेली नाही असा लाभांश कंपनी मार्फत केंद्र ।।सनाद्वारे प्रस्थापित करण्यात आलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आय इ.पी.एफ) मध्ये

देनांक १४ सप्टेंबर, २०१५ रोजी आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) घोषित केलेला ३१ मार्च, २०१५ ला संपलेल्या आर्थिक वर्षाचा प्रदान न केलेला/ मागणी न केलेला लाभांश सध्या कंपनीकडे पड्न आहे आणि तो कायद्यानुसार दिनांक १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी आयइपीएफमध्ये हस्तांतरित करावयाचा आहे. म्हणून संबंधित भागधारकांना याद्वारे विनंती करण्यात येते की, त्यांनी **रविवार** दिनांक १६ ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी न-वटवलेली लाभांश अधिपत्रे पाठवुन किंवा पर्याय म्हणून पत्र–सह–भरपाई परत करुन ३१ मार्च, २०१५ ला संपलेल्या आर्थिक वर्षाच्या लाभांशावरील आपले दावे केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड (यापूर्वीची केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड), प्रवंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट (आरटीए) (केफिनटेक), युनिट: एन्टरटेन्मेन्ट नेटवर्क (इन्डिया) लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, भूखंड क्र. ३१-३२, फायनान्शिअल डीस्ट्रीक्ट नानकरामगुडा, हैदराबाद - ४०००३२, भारत, (दूरध्यनी क्र. ०४०-६७१६२२२२, टोल फ्री क्रमांक १८००-३०९-४००१ – ई-मेल : einward.ris@kfintech.com वेबसाईंट : www.kfintech.com यांना सादर करावे, जेणेकरून मागणी न केलेल्या लाभांशाची अधिपत्रे पुन्हा निर्गमित करता येतील. भागधारकाचे नाव, त्यांचा फोलिओं क्रमांक/ क्लायंट आय डी/ डीपी आयडी आणि मागणी न केलेल्या/ प्रदान न केलेल्या लाभांशाची रक्कम आणि/ किंवा आयइपीएफमध्ये हस्तांतरित करावयाचे शेअसं यांची माहिती, तसेच संबंधित आर्थिक वर्षापर्यंत कंपनीड्न घोषित करण्यात आलेल्या आणि प्रदान न केलेल्या/ मागणी न केलेल्या लाभांशाची रक्कम यांचा तपशील कंपनीच्या www.enil.co.in या संकेतस्थळावरील https://www.enil.co.in/unclaimeddividend.php वर उपलब्ध आहे. कृपया याची नोंद घ्यावी की, जर अशा प्रकारचा कोणताही विधीग्राह्य दावा रविवार दिनांक १६ ऑक्टोबर, २०२२ रोजी त्यापृवर्गिप्राप्त झाला नाही तर, कंपनी भागधारकांना कोणतीही पुढील सूचना न देता आयइपीएफ नियमावलीनुसार लाभांश आणि मूलभूत शेअर्स आयइपीएफ खात्यामध्ये हस्तांतरित करील आणि अशा प्रकारे हस्तांतरित केलेल्या समन्वाय शेअर्सच्या आणि मागणी न केलेल्या लाभांशाच्या बाबतीत कंपनी उत्तरदायि

आवडपीएफकडे समन्याय शेअर्सचे हस्तांतरण करण्याची पध्दतः

नर शेअर्स मूर्त स्वरूपामध्ये धारण केले असतील तर: आवश्यक ती औपचारिकता पूर्ण केल्यावर आयइपीएफ च्या नावे नवीन शेअर प्रमाणपत्रे जारी करण्यात येतील आणि हस्तांतरित करण्यात येतील. व्हणून तुमच्या नावे नोंदणीकृत असलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचे समजण्यात येईल. जर शेअर्स अमृतं स्वरुपामध्ये धारण केले असतील तर: तुमच्या डीमॅट खात्यात आयइपीएफ च्या नावावर असलेले शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी कंपनी कॉर्पोरेट कारवाईद्वारे डिपॉॉंझटरीला सुचित केले जाईल. कंपनी मार्फत एकदा का अशा प्रकारे शेअसीचे आयइपीएफमध्ये हस्तांतरण करण्यात आले की मग केवळ संबंधित भागधारकांना आयइपीएफ नियमावली नुसार <u>www.iepf.gov.in</u> वरुन विहित केलेल्या पध्दतीचे

गलन करुन आयइपीएफ प्राधिकरणाकडून अशा शेअर्सच्या दावा करता येईल. याची देखील नींद घ्यावी की, आयइपीएफ नियमावली नुसार, वरिल शेअर्सच्या संबंधात उपजिंत होणारे सर्व पुढील कार्पोरेट लाभ देखील आयइपाएफ डामट खाल्यात/ बक खाल्यात जमा करण्यात यताल कृपया याची नौंद घ्यावी की, कंपनीने यापूर्वीच संबंधित भागधारकांना ईमेल द्वारे आणि कंपनी/ आर औंड टी ए कडे उपलब्ध असलेल्या त्यांच्या अद्ययावत नॉंदणीकृत पत्यावर पत्र पाठवून व्यक्तिगतरित्या कळविलेले

आहे आणि मागणी न केलेल्या लाभांशासाठी दावा करण्याची विनंती केलेली आहे आणि ही जाहिरात या संबंधातील संबंधित सर्वं भागधारकांना अंतिम सचना असल्याचे देखिल विचारात घ्यावे. वरील बाबतीत कोणतीही माहिती/ स्पष्टीकरणे/ चौकशी करण्यासाठी, भागधारकांना विनंती करण्यात येते

की, त्यांनी आरटीए यांना einward.ris@kfintech.com आणि mehul.shah@timesgroup.com वर किंवा क्र. ०४०-६७१६२२२२ वर; टोल फ्री. क्र. : १८००-३०९-४००१ वर संपर्क साधावा.

एन्टरटेन्मेन्ट नेटवर्क (इन्डिया) लि. करीता

देनांक: ७ जुलै, २०२२

ई व्ही पी - अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव (एफसीएस क्र. - एफ५८३९)



शृद्धिपत्रक

दि. ७ जुलै, २०२२ रोजी इंग्रजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ती मराठीमध्ये खालीलप्रमाणे वाचावी.

LIHDFC ताबा सूचना

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे कार्यालय : एचडीएफसी लि., ऑफिस नं. १ ते ८, सहावा मजला, गोदरेज इटर्निया सी, विंग बी, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे ४११००५.

स्वाक्षरी

फोन : ०२० २५५०५००० । सीआयएन : एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६ । वेबसाईट : www.hdfc.com ज्याअर्थी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(१२) अंतर्गत व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ पैकी नियम क्र. ३ नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित कर्जदार

कायदेशीर वारस / कायदेशीर प्रतिनिधी यांना मागणी करणारी नोटीस उपरोक्त कायद्याच्या कलम १३(२) नुसार पाठविली होती. संबंधित मागणी करणाऱ्या नोटीसीपासून ६० दिवसांच्या आत थिकत रकमेचा भरणा करण्याच्या दिनांकापर्यंत अनुषंगित परिव्यय, खर्च, शुल्क, आकार, इ. सह दिलेल्या नोटीसीमध्ये नमूद केलेल्या दराप्रमाणे व्याजासह आपल्या नावासमोरील प्रस्तुत रकमेची कर्जदार/कायदेशीर वारस/ मागणी सचनेची ताबा घेतल्याची सुरक्षेपोटी स्थावर मालमत्तेचे वर्णन अनु. एकूण थकबाकी कायदेशीर प्रतिनिधी यांचे नाव क्र. रक्कम रूपये तारीख

gp.	कायदशार प्रातानधा याच नाव	रक्षम रुपय	dista	ताराख	
٩.	श्री. वाडकर रामदास विव्वल	देय रू. ३९,०१,६९९/– २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत*	०६ एप्रिल, २०२२	०१ जुलै, २०२२ (प्रतिकात्मक)**	सी१-१००४, १०वा मजला, मियामी, बिल्डिंग नं. सी, विंग-सी१, सर्व्हें नं. ३३, हिस्सा नं.१/३+१/४/१, वडगांव खुर्द, हवेली, पुणे. कार्पेट एरिया क्षेत्रफळ अंदाजे ५८९.९७ स्क्वे.फूट (५४.८१ स्क्वे.मी.) सोबत संलम्न टेरेस क्षेत्रफळ अंदाजे १३७.९९ स्क्वे.फूट (१२.८२ स्क्वे.मी.) सोबत तळमजला / बेसमेंटवर कार पार्किंग स्पेस वापरण्याचा विशेष अधिकार.
२.	श्री. बॅनर्जी गौतम आणि श्रीमती बॅनर्जी शिल्पा गौतम	देय रू. ५९,४९,३२५/- ३९ जानेवारी, २०२२ पर्यंत*	०४ मार्च, २०२२	०१ जुलै, २०२२ (प्रतिकात्मक)**	फ्लॅट नं. ९०१, ९ वा मजला, द लॅंडमार्क, इमारत नं. ए, सर्व्हें नं. ५ (भाग), उंड्री, हवेली, पुणे. क्षेत्रफळ – अंदाजे कार्पेट एरिया ७७६ स्क्वे. फूट (७२.०९ स्क्वे. मी.) सोबत टेरेस क्षेत्रफळ अंदाजे १९६ स्क्वे. फूट (१८.२० स्क्वे. मी.) सोबत कव्हर कार पार्किंग क्षेत्रफळ अंदाजे १०० स्क्वे. फूट (९.२९ स्क्वे. मी.) वापरण्याचा विशेष अधिकार.
73	श्री. मेनन संजीव सिवादास आणि श्रीमती मेनन उमा संजीव	देय रू. २८,०६,६९४/- २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत*	०६ एप्रिल, २०२२	०१ जुलै, २०२२ (प्रतिकात्मक)**	फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, अद्विका, बिल्डिंग बी, सर्व्हे नं. ३२/५ सी, पिसोळी, पुणे. कार्पेट एरिया क्षेत्रफळ अंदाजे ५५८ स्क्वे.फूट (५१.८३ स्क्वे.मी.) सोबत संलग्न टेरेस क्षेत्रफळ अंदाजे ६७ स्क्वे.फूट (६.२२ स्क्वे.मी.) एकत्रितपणे कॉमन एरियामधील ०.१८१८६२% अविभाजित वाटा.
8.	श्री. कांबळे शंकर बाळू आणि श्रीमती कांबळे सरिता शंकर	देय रू. २९,१९,३४०/– २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत*	०६ एप्रिल, २०२२	०१ जुलै, २०२२ (प्रतिकात्मक)**	फ्लॅट नं. ५०३, ५वा मजला, अद्भिका फेज २, विंग-डी, सर्व्हे नं. ३२/५सी, पिसोळी, पुणे. कार्पेट एरिया क्षेत्रफळ अंदाजे ३८६.४२ स्क्वे.फूट (३५.९० स्क्वे.मी.) सोबत संलग्न बाल्कनी क्षेत्रफळ अंदाजे २८.४१ स्क्वे.फूट (२.६४ स्क्वे.मी.) आणि संलग्न टेरेस क्षेत्रफळ अंदाजे ४९.०८ चौ. फूट (४.५६ स्क्वे.मी.).
ч.	श्री. घायतडक अमोल निळकंठ आणि श्रीमती घायतडक गायत्री अमोल	देय रू. २१,१४,७६७/– २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत*	०६ एप्रिल, २०२२	०४ जुलै, २०२२ (प्रतिकात्मक)**	फ्लॅट नं, सी-५०६, पाचवा मजला, ऑक्सी गोल्ड, सी-विंग, प्लॉट नं. १९, सब प्लॉट नं. १,१०,११,१३,१४, सर्व्हें नं. ११४८/२+३, बाबुरावनगर, शिक्तर ग्रामीण, शिक्तर, पुणे. कार्पेट एरिया क्षेत्रफळ अंदाजे ५७३ स्क्वे.फूट (५३.२५ स्क्वे.मी.) आणि टेरेस क्षेत्रफळ अंदाजे ८० स्क्वे.फूट (७.४३ स्क्वे.मी.) एकूण सेलेबल बिल्टअप एरिया क्षेत्रफळ अंदाजे ८५० स्क्वे.फूट (७९ स्क्वे. मी.) सोबत बिल्डिंग/विंग नं. सी येथे एक कार पार्किंग सीपी नं. पी-६७ वापरण्याचा विशेष अधिकार.
ξ.	श्री. पाटील प्रज्योत राजाराम आणि श्रीमती पाटील प्रतिभा प्रज्योत	देय क्त. १३,३०,२३९/- २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत*	०६ एप्रिल, २०२२	०४ जुलँ, २०२२ (प्रतिकात्मक)**	फ्लॅट नं. २०३, दुसरा मजला, आनंदग्राम, बिल्डिंग ओ, गट नं. ३४३०, हिस्सा नं.२/१ ते २/३५, २/३९ ते २/४४, २/४५, २/४७ तळेगाव धामढेरे, शिरूर, पुणे. कार्पेट एरिया क्षेत्रफळ अंदाजे ४४३ स्क्वे.फूट (४१.०७ स्क्वे.मी.) आणि बिल्टिअप एरिया क्षेत्रफळ अंदाजे ५७५ स्क्वे.फूट (५३.४१ स्क्वे.मी.).
19.	श्री. सोनोने अमोल रामधन आणि श्रीमती सोनोने जयश्री अमोल	देय रू. १६,४१,२४८/– २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत*	०६ एप्रिल, २०२२	०४ जुलै, २०२२ (प्रतिकात्मक)**	फ्लॅट नं. ०१, तळमजला, समृद्धी अपार्टमेंट्स, विंग बी, प्लॉट नं. १०+११, सीटीएस नं. २०३३बी/१०+२०३३बी/११, सव्हें नं. २९८सी/१ए/१, जोशीवाडी, शिरूर, पुणे. क्षेत्रफळ अंदाजे ५८८ स्क्वे.फूट (म्हणजे ५४.६५ स्क्वे.मी.).
۷.	श्री. परदेशी दीपक रामकिशोर	देय रू. १४,७०,६९७/– २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत*	०६ एप्रिल, २०२२	०४ जुलै, २०२२ (प्रतिकात्मक)**	फ्लॅट नं. ४०३, तिसरा मजला, अष्टविनायक विहार, बिल्डिंग ए, विंग बी, गट नं. ८४०/ए/१, प्लॉट नं. १+२+३, शिरूर ग्रामीण, शिरूर, पुणे. सेलेबल एरिया क्षेत्रफळ अंदाजे ८१० स्क्वे.फूट (७५.२५ स्क्वे.मी.) सोबत एक कॉमन टू व्हिलर पार्किंग आणि वाटप केलेली एक फोर व्हिलर पार्किंग वापरण्याचा विशेष अधिकार.
٩.	श्री. माने विलास भगवान आणि श्रीमती माने कुंदन विलास	देय रु. १३,४९,२३९/– २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत*	०६ एप्रिल, २०२२	०४ जुलै, २०२२ (प्रतिकात्मक)**	फ्लॅट नं. ४०२, तिसरा मजला, राजलक्ष्मी पार्क, सी-विंग, गट नं. ८४०/ए/१, प्लॉट नं. ४+५, तरहोबाची वाडी, शिरूर ग्रामीण, शिरूर, पुणे. कार्पेट एरिया क्षेत्रफळ अंदाजे ४३१.५८ स्क्बे.फूट (४०.११ स्क्वे.मी.) आणि बिल्टअप एरिया क्षेत्रफळ अंदाजे ६४६ स्क्वे.फूट. (६०.०३ स्क्वे.मी.) सोबत एक टू व्हिलर पार्किंग वा- परण्याचा विशेष अधिकार आणि जमिनीतील अविभाजित वाटा.
90.	अ. श्री. धोरात मायकेल राम (कर्जदार) हयात नसल्यामुळे यांचे श्रीमती धोरात प्रमिला राम (सह-कर्जदार व आई) ब. आणि त्यांचे इतर ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारसदार, कायदेशीर प्रतिनिधी,	देय रू. २०,४४,२४२/– २८ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत*	१९ एप्रिल, २०२२	०४ जुलँ, २०२२ (प्रत्यक्ष)**	फ्लॅट नं. ए७-६०१, सहावा मजला, विंग ए-७, ऐश्वर्यम हमारा फेज-I, विभाग नं १४/९, गट नं. ९४, चिखली, पुणे-४११०६२. सोबत संलग्न विशेष टेरेस एरिया आणि बंदिस्त बाल्कनी.

'देय दिनांकापर्यंत होणारे इतर खर्च, शुल्क, व्याज लागू .

आणि त्यांनी नेमून दिलेले उत्तराधिकारी

तथापि, संबंधित कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांनी कर्जाच्या रक्कमांची परतफेड केली नसल्यामुळे याद्वारे विशेष करून संबंधित कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना आणि जनसामान्यांना सूचना देण्यात येते की, खाली सही करणाऱ्यांनी वरील कायद्याच्या कलम १३(४) नुसार व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमांपैकी नियम क्र. ८ नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मालमतेचा ** ताबा वर उल्लेखित तारखेला घेतला आहे. या नोटीसीट्वारे विशेषतः संबंधित कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना आणि जनसामान्यांना सूचित करण्यात येते की, वरील नमूद केलेल्या मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये. अशाप्रमाणे कोणताही व्यवहार केला गेलाच तर संबंधित मालमत्तेवर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा वरील उल्लेख केल्याप्रमाणे कर्जाचा बोजा असेल. सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना सुरक्षेपोटी मालमत्तेवरील गहाण सोडविण्यासाठी सदर कायद्याच्या कलम १३ पोटकलम ८ मध्ये नमूद केलेल्या मुदतीकडे लक्ष आमंत्रित केले आहे. पंचनाम्याची प्रत आणि वस्तूंची सविस्तर यादी (जर असल्यास) निम्नस्वाक्षीकाराकडे उपलब्ध आहे, तसेच वर सांगितलेले कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना संबंधित प्रत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत घेऊन जाण्याची विनंती करण्यात येत आहे.

विकाण: पुणे दिनांक : ७ जुलै २०२२

रजि. ऑफिस : रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन चर्चगेट, मुंबई ४०० ०२०

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, लिमिटेडकरिता

प्राधिकृत अधिकारी